

चितळी आसवनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना
निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून
निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक :- पविम-२०२५/ प्र.क्र.५०/ उद्योग-१०
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३ जून, २०२५.

वाचा :- वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२५/ प्र.क्र.४४/ अर्थ-३,
दिनांक ०७ एप्रिल, २०२५.

शासन निर्णय :-

चितळी आसवनी लि. च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरीता दरमहा
निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन व तद्नुषंगिक बाबी वितरित करण्यासाठी रु.३,०१,००,०००/- (अक्षरी रुपये तीन
कोटी एक लाख फक्त) इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

२. चितळी आसवनी लि. च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन व
तद्नुषंगिक बाबी (७% प्रशासकीय खर्चासह) याकरिता सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पिय
तरतूदीतून रु.२,१०,६७,३७७/- (रुपये दोन कोटी दहा लाख सडुसष्ट हजार तीनशे सत्त्याहत्तर फक्त) इतक्या
खर्चास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर रकमेचा पुढील प्रयोजनार्थ विनियोग करण्यात येईल:-

- (१) माहे मार्च, २०२५ ते नोव्हेंबर, २०२५ चे दरमहा निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन.
- (२) सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक १ जानेवारी, २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०१८ या कालावधीतील
निवृत्तीवेतनातील फरकाच्या थकबाकीच्या पाच हप्त्यांपैकी पाचवा (शेवटचा) हप्ता.
- (३) माहे जुलै, २०२४ ते फेब्रुवारी, २०२५ पर्यंतच्या ३ टक्के प्रमाणे वाढीव महागाई भत्त्याच्या फरकाची
रक्कम.
- (४) वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १६ जानेवारी, २०२४ अन्वये ८०/८५/९०/९५/१०० वर्षे पूर्ण झालेल्या
निवृत्तीवेतनधारक / कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांना सुधारित दराने निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन
फरकाची रक्कम.

४. प्रस्तुत खर्च हा पुढील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येईल.

लेखाशिर्ष :- मागणी क्रमांक के-७

मुख्य लेखाशिर्ष -२८५२, उद्योग

१९९ इतर अशासकीय संस्थांना सहाय्य

(००)(०१) पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळास चितळी आसवनीच्या कर्मचाऱ्यांच्या

निवृत्तीवेतनाचा खर्च भागविण्यासाठी सहाय्य (अनिवार्य)

(२८५२ ०४६१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)

५. सदरचा शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक:-१६२/ २०२५/ व्यय-१६, दिनांक २० मे, २०२५ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६०३१८०३५७०११० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अजित सासुलकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परीक्षा /लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा अधिकारी, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्या., दुसरा मजला, कुबेरा चेंबर्स,

डॉ.राजेंद्र प्रसाद पथ, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५.

निवडनस्ती (उद्योग-१०).